

Technocraft Industries (India) Limited

Registered Office: Plot No. 47 "Opus Centre", Second floor, Central Road, Opposite Tunga Paradise Hotel, MIDC, Andheri (East) Mumbai – 400 093, Maharashtra, India Tel: 4098 2222/2340; Fax No. 2835 6559; CIN: L28120MH1992PLC069252 E-mail: investor@technocraftgroup.com; website: www.technocraftgroup.com

January 14, 2020

To,

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400051

Script Name: TIIL

BSE Limited

Listing Department P.J. Towers, 1st Floor, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Script Code: 532804

Sub: News Paper advertisements of Notice of Board Meeting for approval of Financial Results.

Dear Sir,

Please find enclosed the News Paper advertisements of Notice of Board Meeting for approval of Financial Results to be held on February 5, 2020.

We request you to kindly take the above on record.

Thanking You,

Yours faithfully,

For Rechnocraft Industries (India) Limited

Neeraj Rai

Company Secretary



T E NARASIMHAN Chennai, 13 January

ith a keen eye on the behavioural and consumption patterns of parents' of new-borns and millennial toy buyers, Funskool is expanding its portfolio of labels for early learners. Its aim is to keep the brand relevant amidst an overall slowdown in the business and at the same time, with a greater push towards online marketing and retail, keep the

retail and marketing thrust

cost of launches under control. The \$1.4 billion Indian toy industry is under pressure. And for Funskool, a traditional toy brand that has spent the past 30-plus years building its retail network offline, these are challenging times. Hence the need to find markets resilient against economic slowdown and keep costs down. "Funskool has had a decent run as a brand. The products have good consumer connect and consistently good quality. The challenge for them is to continue to innovate as streaming content and toons dislodge toys for kids and par-

ents, for share of attention,

Sebi blinks, gives...

"Splitting these roles better secures the

best interests not just of the company and

it's shareholders but also of the CMD them-

selves as it embeds clarity of responsibili-

ty and accountability across the organisa-

tion," Rajiv Bajaj, managing director, Bajaj

Auto told Business Standard. He, however,

sacrificed at the altar of lesser considera-

tive in India, where many companies are

promoter-driven. Haldea said many listed

firms were treated as proprietary firms by

promoters, with all powers concentrated

in the family. However, some say that irre-

spective of deferment, serious companies

will abide by the norm. Amit Tandon, MD

of Institutional Investor Advisory Services

(IiAS), said, "Though the regulator has

deferred the deadline, I expect forward-

looking companies to separate the roles,

more than 200 companies are required to

According to the NSEinfobase.com data,

enabling more effective supervision."

make changes to their board structure.

Retail inflation...

▶ FROM PAGE 1

Sandeep Goyal, founder of Mogae Media.

The retail and marketing digthe need to keep costs down but However, he says, "Funskool is also because it helps take the constantly investing and work-

"The way

concepts"

JOHN BABY

CEO, Funskool

forward is

through new

launches and

brand into hitherto uncharted geographies. At present, Funskool said, 15-20 per cent of its business is generated online, especially in the small towns. The company has also been using digital channels to market its

new toys to young parents. Funskool recently acquired the licensing rights for VTech, a Hong Kong-based electronic toy manufacturer, Japanese brand Sylvanian Families that makes toy collectibles, Bunchems brand Canadian firm Spin Master and Thailand-based PlanTovs-all aimed at the infant to pre-

school kids segment. Urban Indian parents want safe toys that also tick the boxes on sustainability and age-appropriate learning abilities for their infants and toddlers. John Baby,

entertainment and pocket," says CEO, Funskool India says that by bringing new brands for this segment into the country, the company is tapping into the ital focus is driven partly out of opportunities in the market.

> ing on new products from its own stable and the share of its own products in its toy business will touch 50 per cent by 2021." It used to be 20-odd per cent of the total pie four years back.

The international line-up is aimed at well-travelled young Indians while a stronger digital presence is meant to unlock the potential for all brands in the Funskool stable. Baby expects the present market share of 10 per cent to go up to 15 per cent but does not pin a timeline to his projections. Funskool's revenue has stayed nearly flat at ₹225 crore in FY2019 and new products and launches are expected to spike the curve. Through sustained digital campaigns, the brand also expects to emphasise its brand values and present

a credible alternative to cheap

toys made in China. "Funskool is a nifty brand. It has the ability to leverage the best partnerships to produce affordable toys. Its success is its price," says Harish Bijoor, founder Bijoor Consults.

Baby says, "The way forward is through new launches and concepts." He believes that Funskool as a brand can entrench itself deeper into the marketplace by offering a good mix of global and local labels.

"For example, for VTech, there is no competition in the electronic toys segment. To build a similar product it will take a decade of struggle and investment," Baby says. The infant to pre-school segment (new born to 36 months old) is the biggest category and is globally around 30 per cent of the toy market. In India, it is around 33 per cent of the market and this is where Funskool wants to stamp its dominance. It has its own label Giggles with around 130 products that serves this market but Baby believes the category can hold up to 3000-5000 products.

While the focus is on building an arsenal of labels for the early-learning category, the company is also keen to explore emerging trends of play with unique products and concepts. Funskool has teams working on design and packaging of new games for all ages, even for lowvolume segments such as the emerging opportunity for board game cafes. The company has also begun working with influencers to build an identity for the brand online and is engaging with numerous on-ground promotional efforts.

According to market research firm IMARC Services. the Indian toy market was worth \$1.5 billion in 2018, registering a compound annual growth rate (CAGR) of 15.9 per cent during 2011-2018. The market is further projected to cross \$3.3 billion by 2024, growing at a CAGR of 13.3 per cent during 2019-2024. All these projections may well crumble under the onslaught of a prolonged slowdown, hence the hunt for resilient markets by brands of all shades and hues.

BELSTAR MICROFINANCE LIMITED

(Formerly Belstar Investment and Finance Private Limited) CIN:U06599TN1988PLC081652 Regd.Office: No 33, 48 $^{\rm th}$ Street ,9 $^{\rm th}$ Avenue, Ashok Nagar, Chennai- 600083 Corporate office: M V Square, No 4/14, Soundarapandian Street, Ashok Nagar, Chennai - 600083 Website: www.belstar.in Email: bml@belstar.in Phone: +91-44-43414567

NOTICE Re: Change of Class and Name of the Company

This is to inform that the Class of the Company has been changed to Public Limited Company and further name of the company from "BELSTAR MICROFINANCE PRIVATE LIMITED" to "BELSTAR MICROFINANCE LIMITED" with effect from 10th January, 2020 as per fresh Certification of Incorporation consequent upon conversion to Public Company by the Registrar of Companies, Chennai

The change of class and name of the Company as aforesaid does not affect any rights or obligations of the Company.

The fresh Certificate of Incorporation is displayed on the website of the Company www.belstar.in. For and on behalf of Belstar Microfinance Limited

Place: Chennai Date: 14th January 2020 (Sunil Kumar Sahu) Company Secretary

Technocraft Industries (India) Limited

Regd. Office: Opus Centre, 2nd Floor, Central Road, MIDC, Andheri (E), Mumbai - 93 Tel: 4098 2222; Fax No. 2836 7037; CIN: L28120MH1992PLC069252 Email: investor@technocraftgroup.com, website: www.technocraftgroup.com
NOTICE

Pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, February 5, 2020, inter- alia to consider and approve the Un-Audited Standalone & Consolidated Financial Results for the quarter ended December 31, 2019.

This intimation is also available on the website of the Company a www.technocraftgroup.com and on the websites of the Stock Exchanges where the shares of the Company listed at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Technocraft Industries (India) Limited

Place: Mumbai Date: January 13, 2020

Neerai Rai Company Secretary

बरकतउल्ला विश्वविद्यालय होशंगाबाद रोड, भोपाल - 462026

निविदा आमंत्रण सूचना-2020

बरकतउल्ला विश्वविद्यालय, भोपाल के शैक्षणिक विभागों के लिए साइंटिफिक उपकरण क्रय ऑनलाइन खुली प्रथम ई-निविदा आमंत्रित की जाती है। निविदा प्रपत्र, निविदा शर्तें, अन्य विस्तृत जानकारी तथा निविदा में भाग लेने हेत वेबसाइट https://mptenders.gov.in पर लॉगऑन करें। निविदाएं ऑनलाइन प्रस्तुत करने की **अंतिम तिथि 27.01.2020 समय सायं 3.00 बजे तक** है।

निविदा के प्रकाशन पश्चात निविदा में किसी प्रकार का संशोधन होने की स्थिति में संशोधन की जानकारी वेबसाइट पर दी जाएगी। प्रत्येक निविदा प्रपत्र का मूल्य रुपये 1,000/- मात्र है। निविदाओं का विवरण निम्नांकित है :-

स. क्र.			सुरक्षा निधि राशि रु. में
1.	साइंटिफिक उपकरण X-RAY DIFFRACTION क्रय	90.00 लाख	1,80,000/-
2.	साइंटिफिक उपकरण UV- SPECTROPHOTOMETER क्रय	8.00 लाख	16,000/-

निविदा सम्बन्धी सामान्य जानकारी विश्वविद्यालय की वेबसाइट www.bubhopal.ac.in पर भी उपलब्ध है। कुलसचिव म.प्र. माध्यम/96437/2020

NOTICE FORM NO. INC-26

[Pursuant to rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014] Advertisement to be published in the newspaper for change of registered office of

Before the Central Government

Regional Director Western Region Mumbai, Maharashtra

AND

In the matter of the Companies Act, 2013, Section 13(4) of Companies Act, 2013 and

In the matter of Naman Enterprises Private Limited, having its registered office at Jindal Mansion, 5A, Dr. G. Deshmukh Marg, Mumbai – 400026. ...

Notice is hereby given to the General Public that the company proposes to ma application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra-Ordinary General Meeting held n January 7th, 2020 to enable the company to change its Regis of Maharashtra" to "State of Gujarat".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (<u>www.mca.gov.in</u>) by filling investor complaint form or caused to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region Everest building, 5th floor, 100 marine drive, Mumbai - 400002, within Fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned above.

For and on behalf of the Petitioner

Nayan Misra DIN: 07197325 Place: Mumbai

Name and Address of the entity seeking EO Bangalore International Airport Limited (BIAL) BIAL Project Office. Kempegowda International Airport, Bengaluru

Bengaluru 560 300 Web: www.bengaluruairport.com

NOTICE FOR EXPRESSION OF INTEREST (EOI)

Invitation to Design, supply, installation, testing, commissioning of Electronic Gates (E-Gate) and Automatic Gates for Departure and Arrival immigration at KIA (the "Project").

Project will be executed in a phased manner. Design for the Project shall be submitted entirety in the first phase.

The scope of work includes but not limited to deployment of E-Gate solution and to meet all the requirements as per "Digi Yatra Biometric Boarding System" along with other related works for the commissioning of a fully operational Project and handover to BIAL.

BIAL invites interested applicants to submit their EOI to carry out the work and successfully hand over the Project. Consortium/ joint venture participation is not

Information on the EOI can be obtained from the BIAL website www.bengaluruairport.com Bidding for this Project is through e-tendering.

Applicants shall view/ download the EOI document from the https://www.bialtenders.com between 1400 hrs IST on 14th Jan 2020 and 1600 hrs IST on 28th Jan 2020. The must be submitted online https://www.bialtenders.com on or before 1700 hrs IST on 28th Jan 2020.

Addendum, if any, to this EOI shall be made available on the BIAL website and the https://www.bialtenders.com.

Raheja Leasing & Investments Pvt Limited
CIN:U65910MH1989PTC050260

Regd Office: 4TH Floor, Raheja Center Point, 294, C.S.T.Road,Vidya Nagri Marg,
Kalina, Santacruz (East), Mumbai-400 098 Phone no: 6641 4141

Notice is hereby given to the General Public that the Certificate of Registration bearing No. 13.00263 dated 6th March, 1998 issued to the company by the Reserve Bank of India under the NBFC Regulations and Guidelines has been lost or misplaced and is not traceable in spite of due and diligent search having been made. Any person who has found or is in possession of the said Certificate is hereby requested to return the same immediately to the company at the aforesaid address. It is hereby warned that strict action will be taken against any persons who try to exploit or misuse the Certificate

For Raheja Leasing & Investments Pvt Limited

Chetan Valia DIRECTOR

Date: 13th January, 2020

Place: Mumbai

Agritech (India) Limited

Regd. Off: Nath House, Nath Road, Aurangabad 431005, Maharashtra CIN: L01110MH1993PLC073268

NOTICE OF BOARD MEETING

Notice is hereby given, pursuant to Regulations 29, 47 and other applicable regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Meeting of The Board of Directors of the Company is scheduled on Friday 24th January 2020, at Nath House, Nath Road Aurangabad, to inter-alia, consider and approve unaudited financial results, for the quarter and nine month period ended 31st December, 2019.

Date: 11th January, 2020

For Agri-Tech (India) Limited Company Secretary

BHARAT FORGE LIMITED

CIN: L25209PN1961PLC012046

Regd. Office: Mundhwa, Pune Cantonment, Pune 411 036, Maharashtra, India Ph. No.: 91-20-6704 2777 / 2476 Fax No.: 91-20-2682 2163 Email: secretarial@bharatforge.com Website: www.bharatforge.com

NOTICE

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, February 10, 2020, inter-alia, to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and nine months ended on December 31, 2019.

The said notice may be accessed on the Company's website at www.bharatforge.com and may also be accessed on the Stock Exchange website at www.bseindia.com and vww.nseindia.com.

For Bharat Forge Limited

Tejaswini Chaudhari

Company Secretary

Pune: January 13, 2020

BANK OF INDIA, MARUTI MANDIR BRANCH Desai Building, Ratnagiri - 415612 **Ph.** : 02352 - 222904, 222906

बैंक ऑफ़ इंडिया **BOI** Email: Marutimandir.Ratnagiri@bankofindia.co.in

POSSESSION NOTICE

ereas **(For immovable property)** The undersigned being the authorized officer of the Bank of India under the

Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 05.08.2019 calling upon the **Borrower Mrs. Qausar Jahan** Rasoolsab Bagwan wife of late Rasoolsab Mohammed Ali Bagban to repay the amount mentioned in the notice being Rs. 19,49,708.50 (Rupees Nineteen Lakh Forty Nine Thousand Seven Hundred Eight and Fifty Paise) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this the 8th day of January 2020.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India for an amount Rs. 19,49,708.50 and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY All that part and parcel of the property consisting of land & building and other structures, fixtures and fittings erected or installed thereon situated at Flat No. - 17, Stilt Upper, I Wing, Red Stone City (Old name Al - Naseem

Complex), At Golap, Ratnagiri Pawas Road, Survey No. - 265, Hissa No.

der Notice No.12/ET/SBP/ENGG/2019-20, BLOCK NO. E/41, 42, 43, 44, 45, 46

2A/1/32, Ratnagiri. Date: 08.01.2020

Authorised Officer Bank of India

EAST COAST RAILWAY (6) e-Tender No. 34-eT-DENC-SBP-19 Name of Work: CONVERSION OF ENGINEERING WORK TYPE-I INTO TYPE-II QUARTERS IN SECTOR-D AT SAMBALPUR FOR

(1) e-Tender No. 39-eT-SDENE-SBP-19
Approximate Cost of the work (₹): Name of Work: MANUAL DEEP ₹ 75,76,190.77, EMD: ₹ 1,51,500 Cost of Tender Document: ₹ 5,000.18% GST, Completion Period of Work: 06 (Six) Months.

(P.WAY) / RAIRAKHOL AND SENIOR

Approximate Cost of the work (₹) :

₹ 98,74,498.54, <u>EMD</u> :₹ 1,97,500.00, <u>Cost of Tender Document</u> : ₹ 5,000.00 + 18% GST, <u>Completion Period of the</u>

Approximate Cost of the work (₹) :

₹ 1,04,17,153.72, <u>EMD</u> :₹ 2,02,100.00, <u>Cost of Tender Document</u>: ₹ 5,000.00 + 18% GST, <u>Completion Period of the work</u>: 08 (Eight) Months.

(4) e-Tender No. 42-eT-SDENE-SBP-19

Name of Work: TRANSPORTATION OF VARIOUS P.WAY MATERIALS

TR (P) 36.013 KM. OF AMBALPUR - ANGUL SECTION OF

Approximate Cost of the work (₹):

Cost of Tender Document: ₹10,000.00 + 18% GST, Completion Period of the work: 18 (Eighteen) Months.

(5) e-Tender No. 32-eT-DENC-SBP-19

Dated: 06.01.2020

Cost of Tender Document : ₹ 5,000.00 + 18% GST, Completion Period of the SECTIÓN ENGINEER (P.WAY) ANGUL OF SAMBALPUR DIVISION

47 & 48 (16 UNTS).

(7) e-Tender No. 34-eT-SDENW-SBP-19 Name of Work: THROUGH Approximate Cost of the work (₹): BALLAST RENEWAL FOR 78.47 Tkm ₹ 1,21,87,140.41, <u>EMD</u> :₹ 2,10,900.00, <u>Cost of Tender Document</u> : ₹ 5,000.00 + 18% GST, <u>Completion Period of the work</u>: 12 (Twelve) Months. AT VARIOUS PATCHES IN

TITLAGARH-THERUBALI SECTION OF SAMBALPUR DIVISION Approximate Cost of the work (₹) : (2) e-Tender No. 40-eT-SDENE-SBP-19 ₹ 3,26,78,136.59, **EMD** :₹ 3,13,400.00 Name of Work: EXECUTION OF ALL PERMANENT WAY ZONAL WORKS IN THE SECTION BETWEEN BAMUR (IN) - ANGUL (EX) FOR THE PERIOD ENDING 30.09.2020 UNDER THE JURISDICTION OF SENIOR SECTION ENGINEER (P.WAY) ANGUL OF SAMBALPUR DIVISION.

Cost of Tender Document: ₹10,000.00 18% GST, Completion Period of the work: 18 (Eighteen) Months. (8) e-Tender No. 35-eT-SDENW-SBP-19

Name of Work: TRR (P) FOR 1.761 Tr.Km and TSR (P) for 4.978 Tr.Km. AT DIFFERENT PATCHES IN LAKHOLI - TITLAGARH SECTION OF SAMBALPUR DIVISION.

Approximate Cost of the work (₹): 8% GS1, Completion Period of the work: 30.09.2020

₹ 1,23,51,776.58, EMD :₹ 2,11,800.00, Cost of Tender Document : ₹ 5,000.00 + 18% GST, Completion Period of the (3) e-Tender No. 41-eT-SDENE-SBP-19

Name of Work: SUPPLY OF 1661
NOS. WELDING PORTIONS FOR 60
KG 90 UTS RAIL FOR WELDING BY
ALUMINIUM THERMITE / SKY
PROCESS WITH THE USE OF
THREE PIECE MOULDS BY SINGLE
SHOT CRUCIBLE WITH AUTOMATIC
TAPPING THIMBLES AND SUPPLY
OF WELDING EQUIPMENT FOR
EXECUTION OF WELDING WORKS
UNDER THE JURISDICTION OF
A SS IS TA N T D IVI SI ON A L
ENGINEER/RAIR AKHOL &
ASSISTANT DIVISIONAL ENGINEER/
BALANGIR OF SAMBALPUR DIVISION.

work: 12 (Twelve) Months (9) e-Tender No. 36-eT-SDENW-SBP-19◀

Name of Work : CTR (P) FOR 0.8 Tr.Km., TRR (P) FOR 2 Tr.Km. TSR (P) FOR 7.557 Tr.Km. RENEWAL OF SEJ 77 SETS, GLUED JOINTS 403 NOS. AT DIFFERENT PATCHES AND TTR (FS + CS + CMSC) - 25 SETS (15 SETS 60 KG 1 IN 12, 10 SETS 60 KG 1 IN 8.5), TTR (CS+CMSC) - 87 SETS (66 SETS 60 KG 1 IN 12, 21 SETS 60 KG 1 IN 8.5) AT DIFFERENT STATION YARDS IN TITLAGARH THERUBALI SECTION OF SAMBALPUR DIVISION

Approximate Cost of the work (₹) : Cost of Tender Document: ₹10.000.00 -18% GST, Completion Period of the work: 18 (Eighteen) Months.

Date and time of closing of tender : At 1500 hrs of 05.02.2020 (For all tenders) No manual offer sent by Post/Courier/Fax

or in person shall be accepted agains e-Tender even if these are submitted on firm's letter head and eceived in time. All such manual offers shall be considered invalid and shall be rejected summarily without any consideration.

Complete information including e-tender documents of the above e-tender is available in website http://www.ireps.gov.in.

Name of Work: FIXING OF LAND BOUNDARY PILLARS AT 50 MTRS. SPACING TO PREVENT ENCROACHMENT AT VARIOUS STATIONS IN JHARSUGUDA -BARGARH ROAD SECTION OF NOTE: The prospective tenderers are advised to revisit the website fifteer days before the date of closing o Approximate Cost of the work (₹): ₹ 75,55,387.28, <u>EMD</u> :₹ 1,51,100.00, <u>Cost of Tender Document</u>: ₹ 5,000.00 + 18% GST, <u>Completion Period of the work</u>: 06 (Six) Months.

corrigenda issued for this tender. Divisional Railway Manager (Engineering), PR-646/K/19-20 Sambalpur

and every 3x3 7 6 5 1 8 9 2 4 3 box contains 2 1 3 4 6 7 9 8 5 the digits 1 to 9

BS SUDOKU # 2946 9 5 9 6 4 3 9 3 2 4 5 9 8 9 5 3 2 8 4 3 2 8 2 4 8

SOLUTION TO #2945 1 2 9 3 5 4 8 6 7 4 5 9 8 6 7 1 2 4 5 7 8 9 6 3 2 1 9 4 1 5 7 8 6 3 2 6 3 2 9 4 1 5 7 8 5 7 8 6 2 3 1 9 4 8 9 4 2 3 5 7 1 6

8

3

Very Hard: Solution tomorrow

4 6

HOW TO PLAY

Fill in the grid so that every row, every column

Joshi said. Inflation in health fell to 3.80 per cent in December from 5.49 per cent in the previous month and in education to 3.73 per cent from 5.21 per cent.

Inflation in fuel was a mere 0.7 per cent. Inflationary risks on global crude oil increased on account of tensions in West Asia. The RBI monetary policy committee (MPC) had kept interest rates unchanged in December citing "much higher than expected" inflation. It followed five cuts of 135 basis points earlier in the year. The MPC will decide on the policy rate on February 6,

said the choice of the individuals should be dictated by merit and that ought not to be days after Budget 2020-21. "The job of RBI has become more comtions such as the relationship between plicated due to growth slowdown, very litthem. "Had Sebi not over reached with tle window to play around with the policy rate on the down side and retail inflation the latter requirement perhaps industry would have implemented the former on now higher than the targeted level. Under such circumstances, all eyes are now on Experts say the requirement is impera-

Fiscal deficit...

Pant, chief economist, India Ratings.

Business Standard has learnt that policymakers have debated on whether to go on a spending spree or stick to a fiscal consolidation road map. While a number of bureaucrats have advised on leaving aside budgetary concerns, the political leadership is of the view that fiscal discipline has to be maintained. "The political leadership's view hasn't changed from the first term of this government. There has to be some discipline, even if the advice from others has been to go for substantial slippage," said a

senior official aware of these deliberations. A second official said that a fiscal slip-If food inflation returns to its trend level of page next year does not mean the govover 5 per cent, maintaining the 4 per cent ernment will risk deviating heavily from headline target will be challenging once the Fiscal Responsibility and Budget the economy and core inflation rebound,

Management Act. "The aim is to always stay on a fiscal glidepath, with a 3 per cent medium-term target," a second official said. This, of course, means that like every time since the FRBM Act came into force in 2003, the 3-per cent medium-target will be further pushed down the road and could be delayed by two years or so. The Centre is expected to have heavy expenditure commitments next year.

Banks...

The RBI's move to impose penalties and higher provisioning is the follow-on impact of the June 7 circular though it had not mentioned this will form part of a new compliance regime following a review. The RBI had stated "any action by lenders with intent to conceal the actual status of accounts or evergreen the stressed accounts will be subjected to stringent supervisory and enforcement actions, including, but not limited to, higher provisioning and penalties." A footnote on penalties, added: "This may be in addition to direction to banks to file insolvency appliBankruptcy Code."

The RBI's internal review of 13 banks' stressed assets initially assigned under its June 7 circular — of ₹2,000 crore and above — notes that an ICA is yet to be signed for exposures amounting to ₹33,610 crore while the same has been signed with respect to aggregate exposures of ₹6,075 crore. And resolution plans (RP) have been implemented only with respect to one borrower with a reported exposure of ₹1,617 crore.

The move to draw in the senior management as part of a stricter compliance regime follows from the RBI's stance that lenders must put in place board-approved policies for resolution of stressed assets, including the timelines for resolution. Since default with any lender is a lagging indicator of financial stress faced by the borrower, it is expected that the lenders the forthcoming Budget," said Devendra initiate the process of implementing a RP even before a default.

Amazon, Flipkart...

The CCI investigation is based on a complaint by traders' body Delhi Vyapar Mahasangh regarding online sale of smartphones. The CCI is looking into allegations whether the preferred sellers are an extension of the online marketplaces, operating

through different 'proxy' entities. An Amazon India spokesperson said, We welcome the opportunity to address allegations made about Amazon; we are confident in our compliance, and will cooperate fully with CCI." Flipkart was reviewing the document, a spokesperson said, adding that the company was fully compliant with all applicable laws and FDI regulations. "We take pride in democratising e-commerce in India and giving market access to lakhs of MSMEs, sellers, artisans and small businesses, making quality and affordable goods available to consumers through our transparent and efficient marketplace while

creating lakhs of jobs," the executive said. The CCI said it has studied the original and discounted prices for smartphone brands sold on Flipkart and Amazon and has found that certain brands/models are available at significantly discounted prices and sold largely through 'preferred sellers'.

"Whether the funding of discounts is an element of exclusive tie-ups is a matter that merits investigation," the CCI said.

The offline retailers' body has provided CCI evidence in the form of communication from Flipkart to its sellers, stating it would incur a part of the cost during the Big Billion Days sale or Diwali sales. "No such opportunity is available to other sellers who are, thus, unable to compete," the Delhi Vyapar Mahasangh has alleged in its complaint.

A similar allegation has been levelled against Amazon about its preferred seller Cloudtail India. "Amazon has own private label brands, which are sold only through these preferred sellers," the complaint said.

The CCI order said it needs to be investigated whether the alleged exclusive arrangements, deep discounting, and preferential listing by the online platforms are being used as an exclusionary tactic to foreclose competition and resulting in an appreciable adverse effect on competition contravening the provisions of Section 3(1) read with cation under the Insolvency and Section 3(4) of the Competition Act.

Kempegowda

'फ्रा

क्रानि;

तुव्या'

FILT

네일

द्यात

Ipolo

वदाध

Ihall?

त्यानी

(00 b

341401

Hole

Albert

.5

NO

"IW

PMI

op

49

40



वाहतूक नियमांचे पालन करा हजारावर

मुंबई, दि.३३ (हिंदुस्थान समाचार) : राज्यात वा कुटुंबांची नियम पाळून सुरक्षित महाराष्ट्र घडविण्यासाठी ही सर्वांनी प्रयत्न करावेत. वाहन चालकांनी वाहतुकीचे आवाहनही स्वयंस्फूर्तीने पाळावेत. स्वतःचा आणि दुसऱ्याचार्ह धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी. अपघाताचे कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान एक ३ न पाळता वर्षभर वाहतूकीच्या नियमांसाठी दक्ष राहर टक्के अपघाताकडे लक्ष देऊन सुरक्षित महाराष्ट्र घडवूय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. भाभा थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉईंट येथे परिवहन अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र र 🕻 ६ केब्रुवारी, मुंबई पोलीस वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 🖽 🖽 राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह २०२० चे उद्घाटन मुख्यमंत्री विकार २०१४

पत्रकार सरक्षण कायद्याची प्र

सातारा, दि.१३ (हिंदुस्थान समाचार) : महाराष्ट्र राज्यात पत्रकार संरक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी योग्य पावले उचलली जातील, असे प्रतिपादन खा. सुप्रिया सुळे यांनी केले. खंडाळा तालुका मराठी पत्रकार संघ, पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार आणि जीवन गौरव पुरस्कार वितरण व गूणवंत कर्मचारी यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी खा. सुळे यशवंतराव म्हणाल्या, स्व. चटहाण साहेबांचे आपल्या सर्वावर संस्कार आहेत. आपले महाआघाडीचे सरकार ऊर्जेने विश्वासाने राज्यातील सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करेल. महिला. अंगणवाडी सेविका, आशा वर्क, बचतगट यांचे सगळे प्रश्न प्राधान्य देवून सोडवले जातील. नव्या सरकारमध्ये



वा अधिकार ास त्यांनी वजर आयडी कंपनीच्या व्या वितरणाची २०२० रोजी होईल. (क) प सीडीएसएलद्वारे v.hktrade.in **म सदस्यां**नी

पत्रकार संरक्षण कन आणि स्टॉक अं मलब जावणी बस लिमिटेड सकारात्मक ल लिमिटेड) टाकण्याविषयी धोरण जाईल, अशी व्वाहिन्नलाल दोशी दिली. खा. सुळे पुढे मः ००२११९७ आ. मकरंद पाटल लोकप्रतिनिधीवर ज पत्रकारं एकत्रितपणे करू शकतात हे ख पहायला मिळाले. Fund पत्रकार संघाने उत्तम केल्याचे समजले. विON (SAI). महा अ

सरकारकडून चुका Limited,

तिथे तिथे आपण नि

राज्य सरकार शतकऱ्याच्या

अहमदनगर, दि.१३ (हिंदूरशान शासनाच्यावतीने शेतक-यांची कर्जमूक्तीकडे वाटचाल केली असून, नूकत्याच जाहीर झालेल्या दोन लाख रूपर

जाहीर सूचना

आम्ही, १. श्रीमती प्रेमावती धर्मराज तिवारी, धर्मराज तिवारी यांची विधवा पत्नी, २ भगवानदास, ३. अनितादेवी, ४. रामभवन, ५. सुनिता, ६. संगीता हे सर्वजण धर्मराज तिवारी यांची मुले व मुली आहेत, र/ठि.:-फ्लॅट क्र.३०१, हरिओम को-ऑप.हौ.सो.लि., प्लॉट क्र.२५७. डी, एम.एम.आर.डी.ए. इमारत, निरलॉन कम्पाऊंड, वालभाट रोड, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) येथे घोषित करीत आहेत की, सदर फ्लॅट/मालमत्ता श्री. धर्मराज तिवारी यांच्या मालकीचे आहे, यांचे उत्तर प्रदेश येतील आमच्या गावी २०.०३.२००७ रोजी निधन झाले. आता वर नमुद केलेले आम्ही सर्वजण धर्मराज तिवारी यांचे कायदेशीर वारसदार आहोत. आता आम्ही सोसायटी व एम.एम.आर.डी.ए. यांच्याकडे धर्मराज तिवारी यांची विधवा पत्नी श्रीमती प्रेमावती धर्मराज तिवारी यांच्या नावे सदर फ्लंट हस्तांतरणासाठी अर्ज केलेला आहे. जर कोणासही सदर फ्लॅटवर दावा/आक्षेप असल्यास त्यांनी सदर जाहीरात प्रकाशनपासून १५ दिवसांत कुपया सोसायटीच्या कार्यालयात सचिवाकडे संपर्क साधावा किंवा ॲड. प्र**भाकर तिवारी यांना** मोबा.क्र.:८४५४००६४०३ यांना संपर्क करावा, १५ दिवसानंतर कोणताही दावा विचारात घेतला

> ठिकाण: मुंबई दिनांक: १४.०१.२०२०

PUBLIC NOTICE

Mr. Shreyas Madhu Mehta and Mr. Madhu R. Mehta, member/joint members of the NEW HIGHWAY PARK E/3 Co-Operative Housing Society Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai -400101, and holding Flat No.A-701/A-702, in the building of the society, died on 07/07/2019 & 07/01/2011, respectively.. The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased.

member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the decased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

for and on behalf of NEW HIGHWAY PARK E/3 CHS Ltd,

Date : 14.01.2020 Place: Mumbai

Hon. Secretary

PUBLIC NOTICE

I am instructed by my clients, to investigate the title of Mr. Yogendra Paresh Somaiya to Flat No. D-101 and D-102, situated on the 1st floor D-Wing of the said New Gokul Tower CHS Ltd., having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai – 400101. Mr. Yogendra Paresh Somaiya has reported that the original title document pertaining to Flat No.D-101, i.e. Agreement for Sale dated 12th May 1990 between M/s Dharti Developers on the One part and Mr. Shaikh Nasser on the other part, has been

All persons having any claim in, to or upon the said Flat or any part thereof by way of lease, lien, gift, license, inheritance, sale, exchange, easement, mortgage, charge or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence thereof, within 14 days from the date of this notice, failing which any such claim in, to or upon the said Flat or any part thereof, if any, shall be deemed to have been waived and further action will be completed without any reference to such claim

: 14.01.2020 Place: Mumbai

M.R.Nair, Advocate

Office: 104-A, RASHMI AVENUE, Thakur Complex, Kandivali East, Mumbai -400 101

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ओपस सेंटर, २रा मजला, सेंट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. दूर: ४०९८२२२२, फॅक्स: २८३६७०३७, सीआयएन क्र.:एल२८१२०एमएच१९९२पीएलसी०६९२५२ ई-मेल: investor@technocraftgroup.com, वेबसाईट: www.technocraftgroup.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे

सदर सूचना ही कंपनीच्या www.technocraftgroup.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स ज्या ठिकाणी सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर प्रसिध्द केले आहेत

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेडकरिता

ठिकाणः मुंबई दिनांक: १३ जानेवारी, २०२०

निरज राय कंपनी सचिव